



दुधाळ जनावरांमधील रोगप्रसार आणि उपाययोजना



दुधाळ जनावरे आजारी पडली तर उत्पादन क्षमता कमी होते आणि आपले आर्थिक नुकसान होते. दुधाळ जनावरांना रोग झाल्यास जनावरांना आजार होण्याची काऱणे, रोगाचा प्रसार करणारी माध्यमे आणि उपाययोजना या बद्दल आपल्याला माहीती असणे आवश्यक आहे.

रोगाची प्रसार माध्यमे :

चांच्यातून किंवा पाण्यातून प्रसार :

दूषित चारा किंवा पाणी यातून मुख्यत्वे जनावरांत रोगप्रसार होतो. अंतः परोपजीवी रोग, आंत्रविषार, कॉलरा यांसारखे रोग दूषित चांच्यातून किंवा पाण्यातून पसरू शकतात.

हवेतून प्रसार :

अनेक रोगांचे रोगजंतू हे हवेतून इतरत्र पसरवले जातात. या मार्गाने अनेक बुरशीजन्य, विषाणूजन्य व मुख्यत्वे श्वसननलिकेचे रोग पसरतात. उदा. क्षयरोग, लाळखुरकूत इ.

संपर्कातून प्रसार :

काही रोगजंतू हे शरीरातून बाहेर पडणाऱ्या स्त्रावातून बाहेर पडतात व जेव्हा दोन जनावरे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्कात येतात, तेव्हा या रोगांचा प्रसार होतो. उदा. बाह्य परोपजीवी, खरूज, नायटे.

कीटकांद्वारे प्रसार :

कीटक त्यांच्या अंगावर रोगजंतू वाहून नेतात किंवा रक्त शोषताना एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात रोगप्रसार करतात. उदा. गोचिडामुळे थायलेरिओसिस आणि बैबेसिओसिस रोग पसरतो.

प्रकाशन

महाराष्ट्र पशु व मत्त्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर, संशोधन अनुदान अंतर्गत

प्रजननातून प्रसारः

या काळात काही रोग हे नराकडून मादीकडे, तर काही मादीकडून नराकडे प्रसारित होतात. यामध्ये मुख्यत्वे प्रजनन संस्थेशी निगडीत रोगांचा अंतर्भाव होतो.

प्रतिबंधात्मक उपायः

१. आजारी जनावरांना कळपापासून तत्काळ दूर करावे व योग्य ते उपचार पशुवैद्यकाकडून करून घ्यावे.
२. लसीकरणाचा उपाय हा नेहमी होणाऱ्या व दरवर्षी येणाऱ्या रोगांचा प्रसार थांबवण्यास खूपच फायदेशीर आहे, त्यामुळे वेळोवेळी पशुवैद्यकाकडून आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने वेळोवेळी जंतनाशक द्यावीत.
३. जनावरांच्या वाहतुकीतून अनेक रोग हे एका भागातून दुसऱ्या भागात पसरवले जातात. म्हणून एखाद्या रोगाच्या साथीत बाधित जनावरांना दुसरीकडे हलवू नये व बाहेरील जनावरे त्या भागात आणू नयेत.
४. एकाच चराई क्षेत्रावर वेगवेगळे कळप चारल्यास त्यांचा एकमेकांना रोगप्रसार होऊ शकतो, म्हणून जनावरे चारताना एकाच जागेवर चारून झाल्यावर काही दिवसांनंतर पुन्हा तेथे चारावी. मध्यंतरी काही काळ जाऊ द्यावा किंवा दुसऱ्या प्रकारची जनावरे तेथे चारावीत. जसे, गाई चरल्यास शेळी किंवा मेंढीस चरावयास सोडावे, म्हणजे रोगजंतूचे जीवनचक्र तुटून रोगप्रसार थांबेल.
५. डास, माशया, गोचीड हे रक्त शोषणाबरोबरच रोगही पसरवितात म्हणून त्यांची उत्पत्ती स्थळे नष्ट करावीत. उकिरडा हा जनावरांच्या गोठ्यापासून दूर असावा. गोठ्यात साफसफाई ठेवून तेथे डास, माशया होणार नाहीत याची काळजी घ्यावी. गोठ्याच्या सभोवताली पाणी साचणार नाही यासाठी उपाययोजना कराव्या.
६. गोठ्यात वापरावयाची उपकरणे स्वच्छ व निर्जुतुक असावीत.
७. लैंगिक रोगांचा प्रसार रोखण्यासाठी निरोगी वळूपासून मिळविलेल्या वीर्याचा वापर कृत्रिम रेतनासाठी करावा.
८. जनावरांचे व्यवस्थापन करणाऱ्या कामगारांना कोणत्याही व्याधी नसाव्यात. त्यांचे कपडे स्वच्छ असावेत.
९. मृत जनावरांची शास्त्रशुद्ध विल्हेवाट करावी.
१०. नवीन विकत आणलेली जनावरे काही दिवस कळपापासून दूर ठेवावीत. या काळात त्यांना होणारे रोग व त्यांच्या आरोग्याचे निरीक्षण करावे. नवीन जनावर निरोगी असेल, तरच त्याला मुख्य कळपात घ्यावे. रोग आढळून आल्यास त्यावर त्वरित उपचार करावा, जनावर पूर्ण बरे झाल्यावर कळपात घ्यावे.
११. नियमित पशुवैद्यकाकडून जनावरांची तपासणी करून घ्यावी.
१२. जनावरांना सकस आवश्यक मात्रेत आहार द्यावा.

* मार्गदर्शक *

www.mafsu.in

www.knpcvs.in

कर्नल प्रा. (डॉ.) ए. एम. पातुरकर
मा. कुलगुरु, मपमविवि, नागपुर

डॉ. एस. व्ही. उपाध्ये
अधिष्ठाता, पशुविज्ञान विद्याशाखा,
मपमविवि, नागपुर

डॉ. एन. व्ही. कुरकुरे
संचालक संशोधन,
मपमविवि, नागपुर

डॉ. ए. यु. भिकाने
संचालक विस्तार शिक्षण,
मपमविवि, नागपुर

डॉ. व्ही. डी. आहेर
सहयोगी अधिष्ठाता
क्रांनापापवैम, शिरवळ, जि. सातारा

* संकलन *

डॉ. स्मिता आर. कोलहे
संशोधन प्रकल्प प्रमुख, पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग
क्रांनापापवैम, शिरवळ, जि. सातारा